

महाराष्ट्र शासन  
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  
शासन परिपत्रक क्रमांक:- पीटीसी-२०१७/प्र.क्र.२२/टीएनटी-४  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक:- १ सप्टेंबर, २०१७.

संदर्भ:- शासन परिपत्रक क्र. पीटीसी-२०१७/प्र.क्र.२२/टीएनटी-४ दि.२९ ऑगस्ट, २०१७

परिपत्रक :-

सन २०१६-१७ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार केंद्र शासनाने जाहिर केले आहेत. त्यानुसार राष्ट्रीय पुरस्कारासाठी राज्यातील निवड केलेल्या शिक्षकांची नावे शासन परिपत्रक क्र.पीटीसी-२०१७/प्र.क्र.२२/टीएनटी-४ दि.२९ ऑगस्ट, २०१७ अन्वये जाहिर करण्यात आली आहेत. (सोबत जोडल्याप्रमाणे)

२. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१७०८३११२३०४६८३२१ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

( चारुशीला चौधरी )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

सोबत शासन परिपत्रक दि.२९ ऑगस्ट, २०१७

प्रत,

- १.आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे
- २.शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ३.शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
- ४.सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक
- ५.सर्व जिल्हयांचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक)
- ६.मा. मुख्यमंत्राचे प्रधान सचिव, मुख्यमंत्र्याचे कार्यालय, मंत्रालय मुंबई.
- ७.मा.मंत्री, शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव.
- ८.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे स्वीय सहाय्यक.
- ९.सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १०.सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग. मंत्रालय, मुंबई
- ११.पुरस्कार विजेते शिक्षक.
- १२.निवड नस्ती-टीएनटी-४

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- २०१६-१७

महाराष्ट्र शासन  
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  
शासन परिपत्रक क्रमांक:- पीटीसी-२०१७/प्र.क्र.२२/टीएनटी-४  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक:- २९ ऑगस्ट, २०१७.

- संदर्भ:- १) शिसं/राशिपु/समारंभ/२०१७/२६१/विद्याशाखा/२३४० व ४२४१ दि.१.६.२०१७ व दि.२०.७.२०१७.  
२) मानव संसाधन मंत्रालय, केंद्र शासन, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.एफ-१-४३/२०१७-एनअेटी. दि.२९ ऑगस्ट २०१७.

परिपत्रक :-

प्रतिवर्षी केंद्र शासनाकडून विविध राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहिर केले जातात. या वर्षी सन २०१६-१७ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार केंद्र शासनाने संदर्भ क्र.२ अन्वये जाहीर केले आहेत.

२. सन २०१६-१७ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील १५ प्राथमिक, ७ माध्यमिक, आणि विशेष शिक्षक ( प्राथमिक -२ ) व विशेष शिक्षक ( माध्यमिक- १) अशा एकूण २५ शिक्षकांची निवड केल्याचे केंद्र शासनाने वरील संदर्भाधीन पत्रान्वये राज्य शासनास कळविले आहे. त्यानुसार राष्ट्रीय पुरस्कारासाठी राज्यातील निवड केलेल्या शिक्षकांची नावे सोबत जोडलेल्या विवरणपत्रात निर्दिष्ट करण्यांत आलेली आहेत.

३. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कार्य केल्याप्रित्यर्थ गौरवार्थ रेल्वे प्रवासात दुस-या वर्गाच्या भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची केंद्र शासनाची योजना कार्यान्वित आहे. संबंधित शिक्षकांना टिकाऊ स्वरूपातील विहित नमुन्यातील फोटोधारक ओळखपत्र शिक्षण उपसंचालक याच्या सहीने देण्यांत येते. राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना ही योजना लागू नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

( चारुशीला चौधरी )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

सोबत विवरणपत्र

प्रत, १.आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे

२. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

३. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे

- ४.सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक
- ५.सर्व जिल्हयांचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक)
- ६.मा. मुख्यमंत्राचे प्रधान सचिव,मुख्यमंत्र्याचे कार्यालय,मंत्रालय मुंबई.
- ७.मा.मंत्री,शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव.
- ८.प्रधान सचिव,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे स्वीय सहाय्यक.
- ९.सचिव,आदिवासी विकास विभाग,मंत्रालय,मुंबई
- १०.सचिव,ग्राम विकास व जलसंधारण विभाग. मंत्रालय,मुंबई
- ११.पुरस्कार विजेते शिक्षक.
- १२.निवड नस्ती-टीएनटी-४

शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.पीटीसी-२०१७/प्र.क्र.२२/टीएनटी-४

विवरणपत्र :- २९ ऑगस्ट, २०१७ चे जोडपत्र

LIST OF PRIMARY TEACHERS RECOMMENDED FOR NATIONAL  
AWARDS YEAR 2016-17

Sr. No.	NAME OF THE TEACHER	DESIGNATION	ADDRESS
1.	2.	3.	4.
1	Shri. Tayade Nagorao Onkar	Assistant Teacher	Jayantilal Vaishnav Marg Mahanagarपालिका Upper Primary Marathi School No.2, Khot Galli, Ghatkopar (W) Mumbai-400086 Mo.8097444559
2	Smt. Nandkhile Ujwala Laxman	Assistant Teacher	Z. P. School, Sadesatra nali, Tal Haweli, (Kendra Shewalewadi) Dist.Pune-411028 Mo. 9823778599
3	Smt. Mane Shobha Avadhut	Assistant Teacher	Z.P. School, No.1, Chinchani, Tal Tasgaon, Dist. Sangli -416312 Mo. 9975738529
4	Smt. Hatiskar Trupti Dasharath	Assistant Teacher	Prabhadevi M N P Primary Marathi No.2, Murari Ghag Marg Prabhadevi Dist. Mumbai - 400025 Mo. 9892416481
5	Shri. Shingne Suresh Ukanda	Assistant Teacher	Z.P. Upper Primary School, Pimpalgaon Chilamkha, Post Umbarkhed Tal Deulgaon Raja Dist. Buldana- 443204 Mo. 9892416481

— (15) —

6	Shri. Bagul Sanjeev Madhav	Assistant Teacher	Z. P. Primary school, Sambhave, Post. Male, Kendra male, Tal Mulshi, Dist Pune- 412108 Mo. 8975003738
7	Shri. Fate A.T Raseshkumar Atmaram	Assistant Teacher	Z. P. Primary school, Dongargaon, P S Lakhani, Dist. Bhandara - 441804 Mo 9421896202
8	Smt. Belawale Jyoti Deepak	Assistant Teacher	Z.P. Primary School, Kevnidive, Post Kalher, Tal. Bhiwandi Dist. Thane -421302 Mo 9270159404
9	Shri. Takate Arjun Tukaram	Assistant Teacher	Z.P. Primary School, Ahergaon Tal-Niphad, Dist. Nashik Mo 9423926047
10	Smt. Kolekar Rukmini Murlidhar	Assistant Teacher	Z.P. Primary School , Wangi-2, Tal :- Karmala, Post Dahigaon, Dist. Solapur-413302 Mo 9623253130
11	Shri. Surwase Ramkishan Gundiba	Assistant Teacher	Z. P. Primary School, Nagobawadi, Tal Ausa, Dist Latur -413520 Mo 8308472211
12	Shri. Shinde Pradeep Ramchandra	Assistant Teacher	Z. P. Primary School, Shilapur, Tal Dist Nashik-422003 Mo 9423059401
13	Shri. Chauhan Amin Gulmahammad	Assistant Teacher	Z. P. Upper Primary School, Nimbha, Post Deurwada, Tal Digras, Dist Yavatmal - 445203 Mo 9423409606

8/11

14	Smt. Bhosale Urmila Dharmraj	Assistant Teacher	Z. P. Primary School, Mahaldarpuri, Tal Washi Dist Osmanabad - 413503 Mo 9552427717
15	Shri. Suryawanshi Gopal Rambhau	Assistant Teacher	Z. P. Primary School, Ganjurwadi, Tal Dist Latur- 413524 Mo 9423077702

SPECIAL TEACHERS RECOMMENDED FOR NATIONAL AWARDS  
(PRIMARY) 2016-17

Sr.No.	NAME OF THE TEACHER	DESIGNATION	ADDRESS
1.	2.	3.	4.
1	Smt. Dalavi Archana Mahesh	Assistant Teacher	Z.P. Primary School, Bahuli, Kendra-Sangrun, Tal. Haveli, Dist. Pune-412115 Mo 9422904836
2	Shri. Dharrao Suresh Sukhadeo	.....	Z.P. Primary School, Niphad No.2, Tal Niphad, Dist Nashik Mo 9860581989

2/15/17

LIST OF SECONDARY TEACHERS RECOMMENDED FOR NATIONAL AWARDS

YEAR 2016-17

Sr.No.	NAME OF THE TEACHER	DESIGNATION	ADDRESS
1.	2.	3.	4.
1	Smt. Raut Nanda Janardhan	Assistant Teacher	Motilal Kothari Vidyalaya , Kada, At Post Kada, Tal Ashti, Dist Beed - 414202 Mo 9422904836
2	Smt. Karandikar Smita Shridhar	Assistant Teacher	Ahilyadevi High School For Girls, 393, Shaniwar Peth, Holkar wada, Pune-411030 Mo 9890418174
3	Shri. Sagar Nandkumar Pandharinath	Head Master	Jijamata High school & Jr.college, Jejuri, Tal.Purandhar Dist.Pune- 412303 Mo 9850501019
4	Smt. Patil Sharmila Mahesh	Assistant Teacher	Ambika Vidyalaya, Kedgaon, Tal Dist Ahmadnagar-414005 Mo 9420800902
5	Shri. Pandit Sunil Pandurang	Head Master	Pragat Secondary & Higher secondary Vidyalaya, Navipeth, Ahmadnagar-414001 Mo 9881434472
6	Dr.Raut Kamlakar Kondiba	Assistant Teacher	Yogeshwari Nutan Vidyalaya, Parali Road, Ambajogai, Dist Beed - 431517 Mo 9890863153
7	Shri. Narlawar Sanjay Wasudeo	Head Master	Priyanka Highschool, Kaneri, At. Post -Kanrei, Tal Dist Gadchiroli, - 442605 Mo 9422154169

3/11

SPECIAL TEACHERS RECOMMENDED FOR NATIONAL AWARDS

(SECONDARY) 2016-17

Sr.No.	NAME OF THE TEACHER	DESIGNATION	ADDRESS
१.	२.	३.	४.
1	Dr. Sangole Meenal Sudhir	Assistant Teacher	Dumb and Deaf School, North Ambazari Road, Shankar Nagar, Nagpur-440010 Mo 9960410716

ST